

PUBLIC NOTICE

We, M/s. Nayon Exports, registered owner and in possession of Unit No 31, situated at Adhyaru Industrial Estate, Sun Mill Compound, Lower Parel, and Mumbai 400013 would like to inform the general public that we have misplaced Agreement for Sale entered into between Jayawant K. Shah as Seller with (1) Chandrika Nitin Khambati, (2) Dipak Nautamal Khambati and (3) Vijay Nautamal Khambati as Purchasers in respect of the above premises.

Sd/-
M/s. Nayon Exports
Mumbai
Dated: 20th day of October, 2022

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the following Share Certificates for 150 Equity Shares of Rs.10/- (Rupees ten only) each with Folio No. **006749429 of Reliance Industries Limited**, having its registered office at Maker Chambers IV, 3rd Floor, 222 Nariman Point, Mumbai, Maharashtra- 400021 registered in the name of **CHARULATA MALKAN** jointly with **DEVEN V MALKAN** have been lost. **DEVEN VASANJI MALKAN** has applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the publication of this notice.

Folio	Certificate No.	Distinctive No.	No. of Shares
006749429	6556325 - 6556326	137680873 - 137680947	75
006749429	62420002	2203903537 - 2203903611	75

Place : Mumbai
Date : 20/10/2022

Sd/-
DEVEN VASANJI MALKAN

GOVERNMENT OF JHARKHAND
OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER
DRINKING WATER & SANITATION DIVISION, JAMTARA.

प्रपत्र संख्या –1

e-Procurement Notice
Tender no- DWS/D/EE/JAMTARA – 13/DWS/D/JMT/2022-23 Dated 18/10/2022

1	Name of the Work	केन्द्र प्रयोजित योजना “जल जीवन मिशन” के अन्तर्गत :- Details survey , designing and drawing, Construction of R.C.C. Intake Well cum Pump House ,R.C.C. Gangway, Unconventional water Treatment Plant, RCC Elevated Service Reservoir, Staff Quarter, Compound wall , Approach Road , Supplying and laying Raw and Clear water rising main and distribution Network , House Connection , Supplying and Installation of VT and Centrifugal Pump motor and Five Year Operation & Maintenance with allied works etc . All Complete job for Pakuriya and Adjoining villages Rural pipe Water Supply Scheme under D.W. & S. Division Jamtara on Turnkey basis.
2	Estimated Cost	Rs. 19,06,45,000.00 (Rs Nineteen Crore Six Lakh Forty Five Thousand) only
3	Earnest Money	Rs. 19,07,000.00 (Rs Nineteen Lakh Seven thousand) only.
4	Cost of BOQ	Rs. 10,000.00 (Rs Ten thousand) only
5	Time of Completion	18 Month + 3 Month(Trial and Run)
6	Date of publication of Tender on Web site	11.11.2022 up to 4.00 P.M.
7	Date ,Time and Place of Pre Bid meeting	21.11.2022 up to 12.30 P.M. at the office of Engineer in chief , D.W.& S. Department , Nepal house , Ranchi.
8	Last date /Time for receipt of Bid	02.12.2022 up to 4.00 P.M.
9	Last date for receipt of EMD & cost of BOQ.	03.12.2022 up to 1.30 P.M.
10	Date of opening of Tender	03.12.2022 up to 4.00 P.M.
11	Name & address of office inviting tender	Executive Engineer Drinking Water & Sanitation Division Jamtara..
12	Name and Address of Opening Officer	Executive Engineer Drinking Water & Sanitation Division Jamtara.
13	Contact no of Procurement office	Sunil Bakhla 8084325805
14	Helpline no of e-procurement cell	0651-2480345

Further details can be seen on website.
नोट:- प्राकलित राशि घट-बढ़ सकती है। परिमाण-विषय में अंकित प्राकलित राशि के आधार पर परिमाण विषय का मूल्य एवं अग्रघन की राशि देय होगी।

Executive Engineer
PR 280416 Drinking Water and Sanitation(22-23).D Drinking Water & Sanitation Division,Jamtara.

Gillette India Limited
(CIN: L28931MH1984PLC267130)
Registered Office: P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (E), Mumbai - 400 099
Website: Website: in.pg.com **Tel:** (91-22) 2826 6000 • **Fax:** (91-22) 2826 7337
Investor helpline nos.: 86575 12368/ 86575 00524

NOTICE

NOTICE is hereby given that the Thirty-Eighth Annual General Meeting (“AGM”) of the Members of the Company will be held on **Friday, November 18, 2022, at 11.00 a.m.**, through Video Conference (“VC”) or Other Audio Visual Means (“OAVM”) in compliance with the General Circular numbers 14/2020, 17/2020, 20/2020 the latest being 2/2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular number SEBI/HO/CFD/CMD2/CIRP/P/2022/62 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as “the Circulars”) without the physical presence of members, at a common venue, in view of continuing social distancing norms, to transact the business set out in the Notice calling the AGM.

The Notice along with Annual Report will be sent electronically to those Members who have registered their e-mail addresses. The electronic dispatch of Annual Report to Members will be completed by October 27, 2022. The copy of the Notice along with the Annual Report will also be available on the Company’s [website: in.pg.com](http://www.in.pg.com) as well as on the websites of BSE Limited at www.bseindia.com and National stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

Instructions for joining the AGM through VC are provided in the notice convening the AGM. Participation of members through VC/OAVM will be reckoned for the purpose of quorum for the AGM as per section 103 of the Companies Act, 2013.

All documents referred to in the Notice will also be available for electronic inspection without any fee by the members from the date of circulation of this Notice up to the date of AGM, i.e. November 18, 2022. Members seeking to inspect such documents can send an email to investorgililim@pg.com.

NOTICE is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rules framed there under, the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from **Saturday, November 12, 2022, to Friday, November 18, 2022 (both days inclusive)**, for the purpose of determining the names of Members eligible for final dividend on Equity Shares, if declared at the 38th AGM.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rules framed there under and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing facility of remote e-voting to its Members in respect of the business to be transacted at the AGM. **The remote e-voting period commences on Sunday, November 13, 2022 at 9:00 a.m. and ends on Thursday, November 17, 2022 at 5:00 p.m.** During this period, Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialised form, as on November 11, 2022, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by a Member, he shall not be allowed to change it subsequently. The Company has appointed M/s. Saraf & Associates, Practicing Company Secretaries, represented by Mr. Kamalax Saraf, Proprietor to act as the Scrutinizer, for conducting the scrutiny of the votes cast.

A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the **cut-off date, i.e., Friday, November 11, 2022** only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for participation at the AGM and voting thereafter. Instructions and procedure for e-voting are set out in the notice of the AGM. Those who have not registered their e-mail addresses, for e-voting may follow the instructions mentioned below:

- In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back) and PAN (self attested scanned copy of PAN card) by email to investorgililim@pg.com
- In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement and PAN (self attested scanned copy of PAN card) to evoting@nsdl.co.in

In case of any queries, on e-voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request to evoting@nsdl.co.in

In line with the Securities and Exchange Board of India (“SEBI”) directives, the Company is required to update bank details of the Members of the Company to enable usage of the electronic mode of remittance for distributing dividends and other cash benefits to its Members. In this regard, Members holding shares in electronic form are requested to furnish their bank details to their Depository Participants (“DPs”). Members holding shares in physical form are requested to intimate change, if any, in their bank details by sending duly signed Form ISR-1 alongwith required documents to the Company/Registrar and Share Transfer Agent.


For instructions on joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting during the AGM, members are requested to refer to the Notice of the AGM.

Shareholders who would like to express their views/have questions, may register themselves as a speaker by sending their request in advance mentioning their name, demat account number/ folio number, e-mail id, mobile number at investorgililim@pg.com and machado.f.1@pg.com from the date of this notice up to **November 15, 2022** (5:00 p.m. IST). Those Members who have registered themselves as a speaker will only be allowed to express their views/ask questions during the AGM. The Company reserves the right to restrict the number of speakers and number of questions depending on the availability of time for the AGM.

Further, Shareholders may note that, in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961, as amended by and read with the provisions of the Indian Finance Act, 2020, dividend declared and paid by the Company after April 1, 2020, is taxable in the hands of shareholders and the Company is required to deduct the tax at source (“TDS”) on the distribution of dividend income to its shareholders at the applicable rates. In order to enable us to determine the appropriate TDS rate as applicable, shareholders are requested to submit the requisite documents as mentioned in our letter dated September 09, 2022, which is put up on the website at <https://in.pg.com/indiainvestors/gilireportsannouncements/announcements/#announcements>, in order facilitate company to deduct TDS at time of final dividend. The said documents (duly completed and signed) are required to be emailed to Company’s RTA at investor@masserv.com on or before November 02, 2022 in order to enable the Company to determine and deduct appropriate TDS. For any clarification, please write to us at investor@masserv.com or investorgililim@pg.com.

By Order of the Board
Sd/-
Flavia Machado
Company Secretary

Place: Mumbai
Date: October 19, 2022



Indian Overseas Bank
Nashik Road Branch : Ground Floor,
Hotel Shanti Inn, Opp. Fame Cinema, Pune Road
Nashik, Tel: 0253-2411244, Mail id: iob0776@iob.in

POSSESSION NOTICE
(for immovable property)
[[Rule 8(1)]]

Whereas the undersigned being the Authorized Officer of the **Indian Overseas Bank** under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated **01/07/2022** calling upon the following Borrowers / Mortgagors /Guarantors mentioned below to repay the amount mentioned in the notice being **Rs.9,80,249.61 (Rupees Nine Lakh Eighty Thousand Two hundred forty nine and Sixty One Paise Only)** as on 15/06/2022 with further interest at contractual rates and rests, Charges etc. till date of realization within 60 days from the date of receipt the said Notice.

1) The below mentioned Borrowers / Guarantors / Mortgagors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the Public in general that the undersigned has taken possession of the Property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on this **17th day of October of the year 2022.**

2) The Borrowers in particular and the Public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the **Indian Overseas Bank**, for an amount of **Rs.9,80,249.61 (Rupees Nine Lakh Eighty Thousand Two hundred forty nine and Sixty One Paise Only)** as on 15/06/2022 with interest thereon at contractual rates & rests as agreed, Charges etc., from the aforesaid date mentioned in the demand notice till date of payment less repayments, if any, made after issuance of Demand Notice. The dues payable as on the date of taking possession is **Rs.10,13,466.61 (Rupees Ten Lakhs thirteen thousand four hundred sixty six and sixty one paise Only)** payable with further interest at contractual rates & rests, Charges etc., till date of payment.

3) The borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act, in respect of time available to them, to redeem the secured assets.

Borrower's and Guarantor's Name and Address
Borrower : Mrs.Jyoti Rajesh Godse, Residential Address: Flat No 203, second Floor, "Suyojit One World Residential Sector", Wing 'A', Sr. No. 113/A/3-2, 113A/1A/6,113/B, CTS No. 4444(P),.4448 to 4453,.4451A,.Near Mansi Hotel,.Gandharv Nagari, Balaji Mandir Road, Shikharewadi, Nashik Road, Nashik 422101. Guarantor : Mr.Rajesh Vishnu Godse, Residential Address: Flat No 203, second Floor, "Suyojit One World Residential Sector", Wing 'A', Sr. No. 113/A/3-2, 113A/1A/6, 113/B, CTS No 4444(P),.4448 to 4453,.4451A,.Near Mansi Hotel, Gandharv Nagari, Balaji Mandir Road, Shikharewadi, Nashik Road, Nashik 422101.
Description of the Immovable Property : Residential Flat No 203, second Floor," Suyojit One World Residential Sector", Wing 'A', SR No 113/A/3-2, 113A/1A/6, 113/B, CTS No 4444(P),.4448 to 4453,.4451A,.Near Mansi Hotel,Gandharv Nagari,Balaji Mandir Road ,Shikharewadi,Nashik Road,Nashik 422101. Total Built up Area – 98.23 Sq. Mtrs. in the name of Mrs Jyoti Rajesh Godse and Mr. Rajesh Vishnu Godse. Boundaries as under: East: Flat No. 202 (Wing B), West: Lift & Flat No. 202, North: Side Marginal Space, South: Duct & Flat No. 204
The scheduled property has also been mortgaged for the Account, M/s New Yash Communication which is standard as on date in the Branch's record.
Date 17/10/20222 Place : Nashik Authorised Officer, Indian Overseas Bank
This Property Has Been Taken Possession By Indian Overseas Bank Under The Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

Procter & Gamble Hygiene and Health Care Limited
(CIN: L24239MH1964PLC012971)
Registered Office: P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (E), Mumbai - 400 099
Website: in.pg.com **Email:** investorgphh.in@pg.com **Tel:** (91-22) 2826 6000 • **Fax:** (91-22) 2826 7337

NOTICE

NOTICE is hereby given that the Fifty-Eight Annual General Meeting (“AGM”) of the Members of the Company will be held on **Tuesday, November 15, 2022, at 11.00 a.m.**, through Video Conference (“VC”) or Other Audio Visual Means (“OAVM”)in compliance with the General Circular numbers Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, the latest being 2/2022 dated May 5, 2022 and Securities Exchange Board of India (SEBI) vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIRP/P/2022/62 dated May 13, 2022, issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as “the Circulars”) without the physical presence of members, at a common venue, to transact the business set out in the Notice calling the AGM.

The Notice along with Annual Report is being sent electronically to those Members who have registered their e-mail addresses. The electronic dispatch of Annual Report to Members will be completed by October 24, 2022. The copy of the Notice along with the Annual Report will also be available on the Company’s [website:in.pg.com](http://www.in.pg.com) as well as on the websites of BSE Limited at www.bseindia.com and National stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

Instructions for joining the AGM through VC are provided in the notice convening the AGM. Participation of members through VC/OAVM will be reckoned for the purpose of quorum for the AGM as per section 103 of the Companies Act, 2013.

All documents referred to in the Notice will also be available for electronic inspection without any fee by the members from the date of circulation of this Notice up to the date of AGM, i.e. November 15, 2022. Members seeking to inspect such documents can send an email to investorgphh.in@pg.com.

NOTICE is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rules framed there under, the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from **Wednesday, November 9, 2022, to Tuesday, November 15, 2022 (both days inclusive)**, for the purpose of determining the names of Members eligible for final dividend on Equity Shares, if declared at the 58th AGM.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rules framed there under and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing facility of remote e-voting to its Members in respect of the business to be transacted at the AGM. The remote e-voting period commences on **Thursday, November 10, 2022 at 9:00 A.M. and ends on Monday, November 14, 2022 at 5:00 P.M.** During this period, Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialised form, as on **November 8, 2022**, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by a Member, he shall not be allowed to change it subsequently. The Company has appointed Mr. Makarand Joshi (and in his absence Ms. Kumudini Bhalariao), Makarand M Joshi & Co., Practicing Company Secretaries, to act as the Scrutinizer, for conducting the scrutiny of the votes cast.

A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e., Tuesday, November 8, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for participation at the AGM and voting thereafter. Instructions and procedure for e-voting are set out in the notice of the AGM.Those who have not registered their e-mail addresses, for e-voting may follow the instructions mentioned below:

- In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to rn.helpdesk@linkintime.co.in and investorgphh.in@pg.com;
- In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to rn.helpdesk@linkintime.co.in and investorgphh.in@pg.com.

In case of any queries, on e-voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request to evoting@nsdl.co.in

Members are requested to register / update bank details to enable electronic modes of transfer for dividends and in this regard:

- Members holding shares in electronic form are requested to furnish their bank details to their Depository Participants (“DPs”).
- Members holding shares in physical form are requested to furnish their bank details, alongwith a photocopy of a blank cancelled cheque pertaining to their bank account to the Registrar and Share Transfer Agent, (“RTA”), M/s. Link Intime India Pvt. Ltd.

For instructions on joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting during the AGM, members are requested to refer to the Notice of the AGM.

Further, Shareholders may note that, in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961 (“the Act”) as amended by and read with the provisions of the Indian Finance Act, 2020, dividend declared and paid by the Company after April 1, 2020, is taxable in the hands of shareholders and the Company is required to deduct the tax at source (“TDS”) on the distribution of dividend income to its shareholders at the applicable rates. In order to enable us to determine the appropriate TDS rate as applicable, shareholders are requested to submit the requisite documents as mentioned in our letter, which is put up on the website at <https://in.pg.com/india-investors/pgphh/compliance-reports-and-announcements/announcements>, in order facilitate company to deduct TDS at time of final dividend. The said documents (duly completed and signed) are required to be uploaded RTA's website at <https://linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html> on or before **November 1, 2022** in order to enable the Company to determine and deduct appropriate TDS. For any clarification, please write to us at procterdivtax@linkintime.co.in or investorgphh.in@pg.com.

Shareholders who would like to express their views/have questions, may register themselves as a speaker by sending their request in advance mentioning their name, demat account number/ folio number, e-mail id, mobile number at investorgphh.in@pg.com from the date of this notice upto **November 11, 2022** (5:00 p.m. IST). Those members who have registered themselves as a speaker will only be allowed to express their views/ask questions during the AGM. The Company reserves the right to restrict the number of speakers and questions depending on the availability of time for the AGM.

By Order of the Board
Sd/-
Ghanashyam Hegde
Executive Director and Company Secretary

Place: Mumbai
Date: October 19, 2022

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that our client proposes to purchase from MR. MULRAJ CHHOTALAL SHAH and MRS. JAYSHREE MULRAJ SHAH (“the Owner”), residing at Flat No. 702, Building No. 13, Shantivan Chs Ltd, JVPD Gulmohar Cross Road, Road No. 6 Near Ecole Mondale School, Andheri, Mumbai 400049, the Premises, more particularly described in the Schedule hereunder written, free from all encumbrance, lien, mortgages, litigation and with marketable title. All persons/ entities having any right, title, claim, benefit, demand or interest by way of term-sheet, letter of allotment, reservation, sale, exchange, let, lease, tenancy, occupancy, license, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, easement, trust, possession, family arrangement /settlement, Decree or Order of any court of law, contracts / agreements, writings, development rights, partnership or otherwise of whatsoever nature and/or any persons / entity in possession of the said Original, are hereby required to make the same known in writing alongwith documentary evidence to the undersigned at their office hereinbelow mentioned and over email at amisha@slcas.in within 14 (fourteen) days from the date of publication of this Public Notice, failing which the claim/s if any shall be deemed to have been waived and/or abandoned.

SCHEDULE

(The said Flat, the said Parking and the said Shares shall hereinafter collectively be referred to as the (“said Premises”))

(i) Flat No.702 admeasuring 83.61 square metres equivalent to 900 square feet carpet area on the 7th floor (“said Flat”)together with one covered car parking space (“said Parking”) in the building known Juhu Shantivan (“said Building”) of the Juhu Shantivan Co-operative Housing Society Limited (“said Society”) constructed on the Plot No. M, Building, No. 13, Gulmohar Cross Road No. 6, JVPD Scheme, corresponding to CTS No. 25A, Village Vile Parle (West), Taluka Andheri in Mumbai Suburban District Mumbai 400049;

(ii) 10 (ten) fully paid-up shares of Rs.50/- each bearing distinctive Nos. 181 to 190 (both inclusive) vide Share Certificate No. 19 (“said Shares”) issued by the Juhu Shantivan Co-operative Housing Society Limited having its registered office at Plot No. M, Building No. 13, Gulmohar Cross Road No.6,JVPD Scheme, Mumbai 400049.

Dated this 20th day of October, 2022

Sd/-
For SHREEM LAW CHAMBERS
AMISHA S SHAH
Advocate & Solicitor
201, Balaji Business Centre, Ram Milan Society, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai 400057 Email id: amisha@slcas.in In Office No: 022 40163474

कार्यपालक अभियंता का कार्यालय,
पथ निर्माण विभाग, पथ प्रमंडल, रॉकी (ग्रामीण)

अतिअल्पकालीन ई-प्रोक्योरमेंट सूचना
मेशनल कम्पेटीम बिल्डिंग
टेन्डर रेफरेंस नं०-प0नवि0/ रॉकी (ग्रामीण) –11 / 2022 –23
दिनांक :- 18.10.2022

1.	कार्य का नाम	रॉकी-पुरलिया पथ (नामक आर.ओ बी. से अलगड़ा सेक्शन) (कुल लम्बाई-17.700 कि०मी०) के existing pavement को चार लेन ड्रिवाइडेड करिवेज में चौड़ीकरण कार्य (पुलो के निर्माण सहित) वर्ष 2022-23.
2.	अनुमानित प्राकलित राशि (रु० लाख में)	रु० 15757.91 लाख (रुपये एक सौ संतावन करोड़ संतावन लाख एवं एकानवे हजार) मात्र।
3.	अग्रघन की राशि (रु० लाख में)	रु० 158.00 लाख (रुपये एक करोड़ अठावन लाख) मात्र।
4.	कार्य पूर्ण करने की अवधि	24(बीसवीं) महीने
5.	वेबसाईट पर निविदा प्रकाशन की तिथि	21.10.2022 10.30 बजे पूर्वाह्न
6.	प्रो-बीड निविदा की तिथि / समय	27.10.2022 3.00 बजे अपराह्न
7.	निविदा प्राप्ति की अंतिम तिथि / समय	03.11.2022 12.00 बजे दोपहर तक
8.	निविदा खोलने की तिथि / समय	04.11.2022 12.30 बजे अपराह्न।
9.	निविदा प्रकाशित करने वाले कार्यालय का नाम एवं पता	कार्यपालक अभियंता पथ निर्माण विभाग, पथ प्रमंडल, रॉकी(ग्रामीण)।
10.	प्रोक्योरमेंट पदाधिकारी का सम्यक संख्या	0651-2361018
11.	ई-प्रोक्योरमेंट सेल का हेल्पपाईन संख्या	0651-2401010

- प्राकलित राशि एवं अग्रघन की राशि घट-बढ़ सकती है, जिसे Tender Online Upload में देखा जा सकता है, एवं किसी भी प्रकार का बदलाव <http://jharkhandtenders.gov.in> पर देखा जा सकता है।
- पथ निर्माण विभाग, झारखण्ड सरकार में निबंधित संवेदकों के लिए युकेन (UCAN) निबंधन आवश्यक है।
- नियम एवं शर्तों के लिए वेबसाईट <http://jharkhandtenders.gov.in> पर देखें।

कार्यपालक अभियंता
PR 280439 Road(22-23)#D पथ निर्माण विभाग,पथ प्रमंडल,रॉकी (ग्रामीण)

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH
COMPANY APPLICATION NO. 523 OF 2022
IN
COMPANY SCHEME PETITION NO. 95 OF 2021
IN
COMPANY SCHEME APPLICATION NO. 1144 OF 2020
In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013)
AND
In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013;
AND
In the matter of Scheme of Arrangement and Amalgamation of SWATI HOLDING AND LEASING PRIVATE LIMITED, the First Transferor/ Demerged Company and KIDOOR CHEMICALS TRADING PRIVATE LIMITED, the Second Transferor Company and SAISIDDI CHEMICALS TRADING PRIVATE LIMITED, the Third Transferor Company and RVS ORGANICS PRIVATE LIMITED, the Fourth Transferor Company with PRISTINE WATER EVO TECH PRIVATE LIMITED, the Resulting / Transferee Company

SWATI HOLDING AND LEASING PRIVATE LIMITED, a)
company incorporated under the Companies Act, 1956)
having its registered office at 7, Satsung Complex, Upper)
Govind Nagar, Malad East, Mumbai –400 097.)...Petitioner Company No.1

KIDOOR CHEMICALS TRADING PRIVATE LIMITED, a)
company incorporated under the Companies Act, 1956)
having its registered office at 7, Satsung Complex, Upper)
Govind Nagar, Malad East, Mumbai –400 097.)...Petitioner Company No.2

SAISIDDI CHEMICALS TRADING PRIVATE LIMITED,)
a company incorporated under the Companies Act, 1956)
having its registered office at 7, Satsung Complex, Upper)
Govind Nagar, Malad East, Mumbai –400 097.)...Petitioner Company No.3




RVS ORGANICS PRIVATE LIMITED, a company)
incorporated under the Companies Act, 1956 having its)
registered office at 7, Satsung Complex, Upper Govind)
Nagar, Malad East, Mumbai –400 097.)...Petitioner Company No.4

PRISTINE WATER EVO TECH PRIVATE LIMITED a)
company incorporated under the Companies Act, 2013)
having its registered office at 7, Satsung Complex, Upper)
Govind Nagar, Malad East, Mumbai –400 097.)...Petitioner Company No. 5

NOTICE OF PETITION
A Joint Petition for the revision in Appointed Date from 1st April 2020 to 1st April 2023 of the Scheme of Arrangement under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 presented by SWATI HOLDING AND LEASING PRIVATE LIMITED, the First Transferor/ Demerged Company and KIDOOR CHEMICALS TRADING PRIVATE LIMITED, the Second Transferor Company and SAISIDDI CHEMICALS TRADING PRIVATE LIMITED, the Third Transferor Company and RVS ORGANICS PRIVATE LIMITED, the Fourth Transferor Company with PRISTINE WATER EVO TECH PRIVATE LIMITED, the Resulting / Transferee Company which was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai on 22nd day of September, 2022. The said Petition is fixed for hearing before the Hon'ble Tribunal taking company matters on 3rd day of November, 2022. Any one desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocates Notice of his intention signed by him or his advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition, the grounds of opposition or a copy of affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the Petitioner's Advocates to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.
Dated this 20th day of October, 2022.

M/S RAJESH SHAH & CO.,
Advocates for the Petitioner,
16, Oriental Building, 30, Nagindas Master Road,
Flora Fountain, Fort, Mumbai – 400 001

Sd/-
FOR RAJESH SHAH & CO.
Advocates for the Petitioner.

यूनियन बँक ऑफ इंडिया <div> <div>  </div> <div> यूनियन बैंक ऑफ इंडिया </div> </div> <div> <div>  </div> <div>  </div> </div>	
बोरिवली (पूर्व) शाखा: दुकान क्र. १ व २, संपन्न दर्शन इमारत, मुख्य कस्तुरबा रोड, काटेर रोड ५, बोरिवली नॅशनल पार्कजवळ, बोरिवली (पूर्व), मुंबई-४०००६६, महाराष्ट्र.	
मागणी सूचना	
सफावयसी कायदा २००९ चे कलम १३(२) सहवाचिता १३(३) अन्वये	
बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सफावयसी कायदा २००२ च्या कलम १३(२) च्या पुर्तेंनुसार कर्जदार/जामिनदार यांना मागणी सूचना विवरीत केली होती, त्यानुसार सदर सूचनेत नमुद तपशिलांनुसार सदर सूचनेपासून ६० दिवसांत बँकबाकी रक्कम ज्या कारणास कळविले होते. सदर सूचना ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली म्हणून खालील कर्जदार/जामिनदारांना सूचनेचे सदर सुचपत्र प्रकाशन देण्यात येत आहे.	
कर्जदार/सह-कर्जदार व जामिनदारांचे नाव व पत्ता	मालमत्तेचे वर्णन
<div> <div>■ मे. ए.ए. लात्पावालाता अॅण्ड कं., मालक आदाम अझरुद्दुला रिस्कींनी,</div> <div> <ul style="list-style-type: none">१/दि.: ४०६, ऑर्चिड अपार्ट्म्., काटेर रोड क्र.३७, बोरिवली (पूर्व), मुंबई-४००००६, महाराष्ट्र. श्री. आदम अझरुद्दुला रिस्कींनी १/दि.: ४०६, ऑर्चिड अपार्ट्म्., काटेर रोड क्र.३७, बोरिवली (पूर्व), मुंबई-४००००६, महाराष्ट्र. श्री. प्रतिक गोतीलाल जेजे १/दि.: बी-४०३, पंचपाकर कोहोमोलि., सी.एस. रोड, जरीमी गार्डन समोर, आनंद नगर, दहिसर (पूर्व), मुंबई-४०००६८, महाराष्ट्र. </div> </div>	कार्यालय क्र.६०४ व ६०५ (खिलीन), दवा मजला, ब्रिा बी., शुभाष सेंटर नं.२ गिमायसॅम को-ऑप. सोसायटी लि., कार्दिनल ग्रेसियास रोड, चकाला जंक्शन, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९९, महाराष्ट्र.
मागणी सूचना दिनांक	सूचनेनुसार बँकेला देय रक्कम
२१.०९.२०२२	रु.४०,८९,८६५.९१ + १०.२०% प्रति रमने व्याज आणि तसेच ०१.०९.२०२२ पासून व्याजासह एकत्रित व्याज व इतर लागू शुल्क.
ज्याअर्शी कर नमुद कर्जदार व जामिनदारांनी केलेल्या विनंतीवर युनियन बँक ऑफ इंडिया, बोरिवली (पूर्व) शाखा यांनी केली सुविधा दिली होती. मुद्दल रक्कम व व्याज न भरणा केलेल्यामुळे वरील खाते एमपीएमध्ये वग्रीकृत करण्यात आले आणि तद्दुसार सिक्व्युरिटीयझेशन अँड रिस्कन्ट्रोलेशन ऑफ फिनान्सियल अंसेटस् अँड एफनोसॅमेन्ट ऑफ सिक्व्युरिटी इंटेग्रेट अंकेट , २००९ च्या कलम (२) अन्वये वर नमुद तारखेबांना वर नमुद पत्त्यावर कर्जदार व जामिनदारांना मागणी सूचना विवरीत करण्यात आली होती, परंतु ती सूचना ना-पोहोच होती पुन्हा प्राप्त झाली.	
ज्याअर्शी कर्जदार/जामिनदारांच्या नावे वर नमुद प्रतिलिप्टीद्वारे बँकेचे उपाेक्त ३४ क्रमा प्रतिलिपूत करण्यात आले होते, सदर कारवायाच्या कलम १३ चे उपकलम (३) अंतर्गत कर्जदार व जामिनदारांचे विरोधात उपाेक्त मागणी कारवाय्या आलेली आहे आणि तद्दुसार सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत वर नमुददुसऱ्या रकम तसेच आजवरबँकेचे व्याज अशी संपूर्ण रक्कम बँकेकडे जमा करण्याबाबत सदर सूचना वरील सर्वांना देण्यात आली होती. अन्यथा सफावयसी कायदा २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये बँकेकडून पुढील कारवाई केली जाईल. सर्व कर्जदार व जामिनदारांना येथे सद्दा आहे की, त्यांनी बँकेच्या लेखाी पुर्व परवानगीशिवाय वर नमुद तारण मालमत्तेचे विक्री, हस्तांतर करू नये. कर्जदार जामिनदारांना येथे सद्दा आहे की, त्यांनी कोणत्याही कामकाजाच्या दिवशी खालील स्वाक्षरीकड्यांकडून कलम १३(२) अन्वये विवरीत मुळ सूचना प्राप्त करावी.	
दिनांक : १९.१०.२०२२	सही/-
ठिकाण : मुंबई	प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया
<p>● दि.२१.०२.२०२२ रोजीचे आयचे पुर्वीचे मागणी सूचना पत्राचे पुर्तुआवात</p>	

जाहिर नोटीस
मे.उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा)
महाराष्ट्र राज्य विगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.
(मुंबई पूर्व उपनगरे बिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई)
६/६०३- दुर्गा कृपा को.ऑप.हौसिंग सोसायटी लि.-हनुमान चौक, नवबर रोड, मुलुंड (पू.), मुंबई - ४०० ०८१.

साठ्यांमं व सन्नित्र सहकारी पतपेढी लि., मुंबई					
पत्ता : ७४/डी-६, अन्नपूर्णा को.ऑप. हौसिंग सोसायटी, वीर सावरकर नगर, टाणे (पं) - ४०० ६०६.					
अनुक्रमांक १ ते २०					
... अर्जदार					
अ. क्र.	जाब देण्याऱ्याचे नाव	दावा साखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम	जाब देणार क्र.
१.	शब्बीर गुलाम शेख	०३.०९.२०२२	५५१२	३७,४१९/-	१
२.	सी. भाग्यश्री भालचंद्र गुलव	०३.०९.२०२२	५५१२	३७,४१९/-	२
३.	श्री. अमित बळवंत दोडके	०३.०९.२०२२	५५१३	१,०८,६७९/-	३
४.	श्री. तेजस्वी राजेंद्र पवार	०३.०९.२०२२	५५१३	१,०८,६७९/-	३
५.	श्री. तेजस्वी राजेंद्र पवार	०३.०९.२०२२	५५१४	६५,७८०/-	१
६.	श्री. अमित बळवंत दोडके	३.०९.२०२२	५५१४	६५,७८०/-	१
७.	श्री. शामराव नामदेव सरार	३.०९.२०२२	५५१५	३,३८,५०७/-	१
८.	श्री. चंद्रकांत धनसिंग थापा	३.०९.२०२२	५५१५	३,३८,५०७/-	२
९.	श्री. रणजितसिंह भागूसिंह ठाकूर	३.०९.२०२२	५५१५	३,३८,५०७/-	२
१०.	मोहम्मद सलीम रज्जुबीन शेख	३.०९.२०२२	५५१६	१,६९,०५५/-	१
११.	मुमताज मोहम्मद अन्सारी	३.०९.२०२२	५५१६	१,६९,०५५/-	२
१२.	रामआसेर रामलखन यादव	३.०९.२०२२	५५१६	१,६९,०५५/-	३
१३.	श्री. बाळूराज सिताराम दांडेकर	३.०९.२०२२	५५१७	१,१६,०४९/-	१
१४.	श्री. भलत संतोष यादव	३.०९.२०२२	५५१७	१,१६,०४९/-	२
१५.	श्री. जयकाश्रव रामसाहाय यादव	३.०९.२०२२	५५१७	१,१६,०४९/-	३
१६.	श्री. रावेशकुमार सोमानाथ शर्मा	३.०९.२०२२	५५१८	१,७३,७५५/-	१
१७.	श्री. विजय नंदलाल सिंह	३.०९.२०२२	५५१८	१,७३,७५५/-	२
१८.	श्री. अक्षय एकनाथ बोरुडे	३.०९.२०२२	५५१८	१,७३,७५५/-	३
१९.	श्री. तुकाराम विठ्ठल पाटील	३.०९.२०२२	५५१९	१,६०,९१६/-	२
२०.	इमरान ईसाईल खुर्े	३.०९.२०२२	५५१९	१,६०,९१६/-	३
<p>सदर दाव्याचे कामी अर्जदारांनी दाखल केलेल्या अर्जांतील प्रतिनिदींना रजिस्टर पोस्टाने समन्स पाठविण्यात आलेले आहे. परंतु प्रतिनिदी यांना समन्स रूजू न झाल्याने /त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहिर समन्स देत आहोत.</p> <p>उपनिर्दिष्ट अर्जांसंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक २८.१०.२०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता दाव्यासंबंधी कामपत्रासह आपली कामपत्राखोतर आणणे आवश्यक राहते राहते.</p> <p>या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिनिदी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आणणे वेळेवर हजर न राहिल्यास आल्यान गैरहजेरित अर्जांची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे वरील तारखेस तत्पर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात येऊू केलेल्या आपला बचाव रद्द समजण्यात येईल.</p> <p>म्हणून आज दिनांक १४.१०.२०२२ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेशह दिली आहे.</p>					
<p>सही/-</p> <p>उप निबंधक</p> <p>सहकारी संस्था (परसेवा)</p> <p>महाराष्ट्र राज्य विगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.</p> <p>(मुंबई पूर्व उपनगरे बिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई)</p>					

जाहीर नोटीस
या नोटीसीद्वारे तमाम लोकांस कळविण्यात येते की, माझे अशिल संतोषी मोहंती व कै. लोकनाथ नारायण मोहंती, सदनिक्ता फ्लॅट क्र.०४, तळमजला, बिल्डिंग क्र.०२-२ अंबर को.ऑप.हौ.सो., क्षेत्र ३७३ चौ. फुट = ३४.६६ चौ.मी, खैरपाडा, गाव सरावली, पोस्ट-बोरिवली, मुंबई-४०००७९ चे संयुक्त मालक आहेत व माझे अशिल यांचे बयान व मृत्यु प्रमाणपत्रानुसार तरी त्यापैकी कै. लोकनाथ नारायण मोहंती यांचे दिवसासदर माझे अशील श्रीमती. संतोषी मोहंती (पत्नी) व दोन मुलं नामे (१) पूजा मोहंती, (२) दीपक मोहंती आहेत. माझे अशिल मृतकांचे पत्नी व वारस असुन ५० टक्के हिस्सा मृतकांच्या इतर वारसदारांची संमंतीने हस्तांतरण करून अता १०० टक्के सदर फ्लॅट च्या मालक झाली आहे व आता माझे अशील सदर पलॅट विकण्या आहे. तरी सदर पलॅटवर कोणत्या गहाणा, दान, करार किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार किंवा हितसंबंध असले त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन १४ दिवसांच्या आत सर्व पुराविण्याशी लेखी, एम. आय. वांचेशा, ००४, सी-बिंग, साई जयश्री अपार्टमेंट्, यशवंत शुक्दी, ता. वे जि. पालघर ४०९५०९, हया पत्त्यावर कळवावे. अन्यथा तसा कोणाच्याही, कोणाताही हक्क, अधिकार, किंवा हितसंबंध नाही व अवलयात तो सोडून दिला आहे असे समजून माझे अशील च्या पुढील कायदेशीर व्यवहार पूर्ण केला जाईल यांची नोंद घ्यावी.
दिनांक: १८.१०.२०२२
<p>सही/-</p> <p>अॅड. एम. आय. वांचेशा</p>

जाहीर सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, (१) गंगाधर चेतनराव शेठ्ठी (कर्फ गंगाधर छत्रपा शेठ्ठी) व (२) सुजाता गंगाधर शेठ्ठी, पत्ता: अयमगे शाळेजवळ, योगी नगर, सी-४७, फ्लॅट क्र.००५, योगी खु कोहोरी, एमसर् रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ हे खाली अनुसूचित नमुद केलेल्या मालमनेचे संयुक्त मालक आहेत आणि पुढे त्यांच्याकडून खाली नमुद केलेले दस्तावेज हस्तते आहोत आणि संबंधित पोलीस टाणे येथे पोलीस ठक्रार नोंद करण्याच्या प्रक्रियेत आहेत.
जर कोणा व्यक्तीस खाली नमुद मालमनेबाबत विक्री, तारण, अधिभार, मालकीहक, बहीम, भाडेझूड, वापर, न्याय, तावा, वारसाहक किंवा अन्य इतर प्रकार कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात पुढ्ढपत्र करारनामा आणि/किंवा दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतिसह खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालं अ‍ॅडव्होकेट नविल छेडा, छेडा अ‍ॅण्ड असोसिएट्स्, दुकान क्र.७ व ८, तळमजला, मयूर कोहोमोलि., टीपीएफ ५६था रस्ता, वीर सावरकर मैदानपाजवळ, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ यांच्याकडे आजच्या दिवसापासून १५ (पंधरा) दिवसांत कळवावे, अन्यथा असे दावा किंवा आक्षेप विचारत न घेता खाली नमुद मालमनेची चौकशी केली जाईल आणि दावा असल्यास त्याम व स्मगित केले आहे असे समजले जाईल आणि त्याकरिता माझे अशील किती न जाबादार असणार नाही. कृपया नोंद असावी की, जाहीर सूचेद्वारे दिलेले नोंद/दावा विचारात घेलेले जणार नाही.
हतरवे/गहाळ झालेले मुळ दस्तावेज तपशील
१. विजय नगर कोपरेजम निवडर आणि (१) हर्ष मयूकर मेहता व (२) मयूकर आर. मेहता यांच्या दरम्यान झालेला मुळ करारनामा तसेच सर्व अन्य दस्तावेज तसे रक्कम ज्या कलॅच्या पावत्या, तावा पत्र व इतर पत्र व्यवहार.
२. (१) हर्ष मयूकर मेहता व (२) मयूकर आर. मेहता आणि (१) कमलेश कालिदास पारेख व (२) हेमलत कमलेश पारेख यांच्या दरम्यान झालेला दिनांक ०५.११.१९८८ रोजीचा मुळ विक्री करारनामा तसेच सर्व अन्य दस्तावेज तसे रक्कम ज्या कलॅच्या पावत्या, तावा पत्र व इतर पत्र व्यवहार.
वर संमंतीत अनुपुत्री
निवासी जागा अर्थात फ्लॅट क्र.००५, क्षेत्रळ ३५ चौ. फु. बिल्डअप क्षेत्र, तळमजला, इमारत क्र.सी-४७, योगी खु को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून जात सोसायटी, योगी नगर, एमसर् रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१ तसेच योगी खु को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, नोंदीत क्र.बीओएम/इन्वयुआर/एएमएस/टीसी/२२६३/दि.१२.०१.१९८५ यांच्याद्वारे विविध भागप्रमाणण क्र.५ अंतर्गत नोंदीत अनुक्रमांक ००१९ ते ००५५ (दोन्हीसह) धारक क्र.५०/- (संय्चे पत्रास फक्त) अर्जेकीचे ५ (पाच) पुणेपणे भरणा केलेले शेअर्स.
मुंबई आज दिनांकीत २० ऑक्टोबर, २०२२
<p>सही/-</p> <p>नेविल छेडा</p> <p>(वकील, उच्च न्यायालय)</p>

PUBLIC NOTICE				
IN THE COURT OF THE JUDGE CO-OPERATIVE COURT NO. III, MUMBAI				
5th Floor, Apeejay House, Dinshaw Vacha Marg, Churchgate, Mumbai - 400 020.				
Dated 19/10/2022				
Whereas the following dispute is referred to me by Sardar Valibhbhai Nagar-1 Co-op. Housing Societies Union Ltd. having its Office at Government Office Building No.1, Room No.2, Next to Building No. 11, Sardar Nagar No.1, Sion Koliwada, Mumbai - 400022 represented by Mrs. Ponnamma Babu, Authorized Representative, against you for hearing on Delay Condonation Application. I hereby summons you to appear before me either personally or by duly instructed Advocate on the date shown (mentioned) before your name at the said above address. The case is fixed for hearing on Delay Condonation Application, you should therefore remain present at the said address.				
Sr. No.	Name of Opponent	Opp. Nos.	Case No.	Next date of hearing /Time
1	Mr. Nitin R. Kothmire	7	CC/III/M.A.1/2021	29.11.2022
Notice is being given to you, as you were not available at the address mentioned on the dispute. If you failed to appear to the case may be heard and decided in your absence.				
Sd/- Judicial Clerk Co-op. Court No.III, Mumbai		By Order Seal	Sd/- Judge Co-operative Court No.III, Mumbai	

इंडियन इन्फोटेक अ‍ॅण्ड सॉफ्टवेअर लिमिटेड				
सीआयएन: एए७७१००एमएच१९८२पीएलसी०२७१९८				
नॉंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.११०, १ला मजला, गोल्डन चेंबर प्री को-ऑप. सो.लि., न्यु लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३. ई-मेल:indianinfotechsoftware@yahoo.com,				
३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकमेव अलेखापरिश्चित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल				
	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	(रु.लाखात)	
तपशील	३०.०९.२२ अलेखापरिश्चित	३०.०६.२२ अलेखापरिश्चित	३०.०९.२१ अलेखापरिश्चित	३१.०३.२२ लेखापरिश्चित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२३०.००	२३०.००	२२५.००	५५३९.२३
साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादामक बाबजूद)	११४.२६	२०१.३५	२१३.५५	३१.७२
कारनंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामक बाबनंतर)	११४.२६	२०१.३५	२१३.५५	३१.७२
समभागांची संख्या	१००५५.९	१००५५.९	१००५५.९	१००५५
उत्पन्न प्रतिभाग (रु.१/- प्रति)	0.0१९३	0.0२००	0.0२१२	0.0०३२
मूळ सोमिकृत	0.०१९३	0.०२००	0.०२१२	0.0०३२
टिप: सेबी (लिस्टिंग अ‍ॅण्ड डर इन्क्लोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रमांसक अलेखापरिश्चित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे आणि ते १८ ऑक्टोबर, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.				
इंडियन इन्फोटेक अ‍ॅण्ड सॉफ्टवेअर लिमिटेडकरिता				
सही/-				
मनिर बडोला				
व्यवस्थापकीय संचालक				
डीआयएन:०५०६१७२				
ठिकाण : मुंबई				
दिनांक : १८.१०.२०२२				

Shamrock Industrial Company Limited				
Regd off: No. 83-E, Hansraj Praggi Building, Off. Dr E Moses Road, Worli, Mumbai - 400018				
E-mail Id - csshamrockindia.com , website: www.shamrockindustrial.wordpress.com				
CIN: L24239MH1991PLC062298 Tel. No.: 022 40778884 - 601 Fax No.: 022 24983300				
EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2022				(Rs. In Lakhs)
BSE CODE: 531240				
Particulars	For quarter ended			Year ended
	30th September 2022	30th June, 2022	30th September 2021	31st March 2022
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations & other revenue	0	0	0	9.66
Net Profit / (Loss) (before tax and/or extraordinary items)	(2.29)	(4.58)	(4.96)	(20.74)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items)	(2.29)	(4.58)	(4.96)	(20.74)
Net Profit / (Loss) after tax (after extraordinary items)	(2.29)	(4.58)	(4.96)	(20.74)
Total Comprehensive income for the period (comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax.)	0	0	0	0
Equity Share Capital	542.84	542.84	542.84	542.84
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	0	0	0	(352.90)
Earnings Per Share (of 10/- each) (for continuing and discontinued operations)				
Basic:	(0.04)	(0.08)	(0.09)	(0.38)
Diluted:	(0.04)	(0.08)	(0.09)	(0.38)
Note:				
1. The results for the quarter and half year ended on September 30, 2022 were reviewed by the audit committee and approved by the board of directors in its meeting held on 19th October 2022. The company has adopted Indian Accounting Standards (IND-AS) from 1st April, 2017. The above financial results have been prepared following the IND-AS recognition and measurement principals. The above financial results have been restated based on the IND-AS principals.				
2. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable beginning from April, 2017.				
3. The Limited Review of the above result for the quarter and half year ended 30th September, 2022 has been carried out by the Auditor in accordance with Regulation 33 of the SEBS (LODR), Regulation, 2015.				
4. The prior period's figures have been regrouped or reclassified wherever necessary to conform to current period's classification.				
5. The above is an extract of the detailed format of quarter ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter ended Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com) and on the Company's website (www.shamrockindustrial.wordpress.com).				
For Shamrock Industrial Company Limited				
sd/-				
Kalpesh Khokhani				
Director				
				DIN: 00322052

Place: Mumbai
Date: 20.10.2022